

Ref No.: Minechem/Stock Exch/Letter/ 8361 August 05, 2025

The Dy. General Manager, BSE Limited Corporate Relations & Services Dept., P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 The Dy. General Manager, National Stock Exchange of India Ltd., Corporate Relations Dept., Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

Scrip Code: 527001 Scrip Code: ASHAPURMIN

Dear Sir/Madam,

#### Sub.: Newspaper Publication - Notice of Board of Directors Meeting

Please find enclosed herewith a copy of the Notice of Board of Directors Meeting, as published in the Newspapers viz. Free Press Journal & Navshakti on 5<sup>th</sup> August, 2025. The same has also been made available on the Company's website viz. www.ashapua.com.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For ASHAPURA MINECHEM LIMITED

SACHIN POLKE
COMPANY SECRETARY &
PRESIDENT (CORPORATE AFFAIRS)

Encl: As above

9141 9015, I HAVE CHANGED MY OLD

NAME FROM SHAIKH MD OWEZ NAVID

HAVE CHANGED MY NAME FROM

NITINKUMAR RAMESH PATIL TO NITIN

RAMESH PATIL AS PER GAZATE NO.

HAVE CHANGED MY NAME FROM

RAVINDRA KUMAR SRIVASTAVA (OLD NAME) TO RAVINDRA KUMAR

SHRIVASTAVA (NEW NAME) KINDLY NOTE THE SAME (M-24151995)

HAVE CHANGED MY NAME FROM

ARADHANA RAVINDRA SRIVASTAVA

(OLD NAME) TO ARADHANA RAVINDRA KUMAR SHRIVASTAVA (NEW NAME)

KINDLY NOTE THE SAME (M-24151995

HAVE CHANGED MY NAME FROM

NEHAL VIJAY GAJERA (OLD NAME) TO NEHALBEN VIJAY GAJERA (NEW NAME)

HAVE CHANGED MY NAME FROM

NUMBER

CARD

BANDTSAND, BANDRA WEST

I NIDAILAHI NAFEES AHMED KHAN S/O.

NAFEES AHMED KHAN R/O 3 N, 8TH FLOOR, JIVESH TERRACES, B J ROAD,

I MADHURI SURESH JADHAV W/O,

ASHISH ASHOK SALUNKHE R/O F 538, DELTA VRINDAVAN, MIDC ROAD, N H

NO 8 MIRA ROAD THANE 401107

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

MUKUNDBHAI VALLABHBHAI PATEL TO

MUKUND VALLABHBHAI PATEL AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

TO RAMKISHAN RAMNIRANJAN

LAKKA VENKATESH TO VENKATESH

I HAVE CHANGED MY NAME FROM

GAZETTE

BEARY

ABDUL KADIR TO ABDUL KADII KASAM ALI AS PER DOCUMENTS

TO MADHURI ASHISH

FOR ALL PURPOSES.

782251719711.

TO OWEZ NAVID SHAIKH

(M - 25152255)

### **DISCLAIMER**

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

### **CHANGE OF NAME**

NOTE Collect the full copy of Newspape for the submission in passport office

I HAVE CHANGE MY NAME FROM JAYSHREE DWARKADAS KOTHARI KINJAL NITIN DARJI TO KINJAL (OLD NAME) TO JIGNA YOGESH NITINKUMAR DARJI AS PER GOVT. OF MAJITHIA (NEW NAME)AS PER MAJI AS PER GOVT. OF MAJIHAD (ASTETTE NO. MASTASTOR ADDIAGO. GAZETTE NO: (M-25146543) AADHAR DATED: 24-30, JULY 2025. CL-80459 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM THERESA ELIAS LOPES TO MY NEW NAME TERESA ELIAS LOPES AS PER AADHAR CARD 412288266529 CL-142 MY OLD NAME WAS : SAHIL RAJENDRA NIDA ELAHI NAFEES KHAN. CL-990 BAGWAL HAS BEEN CHANGED TO NEW NAME: SAEEL RAJENDRA BAGWALE AS PER AADHAR NO 619296239345 CL-280

FLORY PETER FERNANDES IS MAHARASHTRA HAVE CHANGED MY I, FLORY PEIER FERNANDES IS MAHARASH LEGALLY WIDOW SPOUSE OF ARMY NAME TO NO-7126307Y, RANK -EX. NK, NAME SALUNKHE. LATE PETER FERNANDES DECLARE THAT MY NAME CHANGED FLORY FERNANDESE (OLD NAME) TO FLORY PETER FERNANDES (NEW NAME) VIDE AFFIDAVIT NO. 40AB718489 CL-311 I HAVE CHANGED MY NAME FROM KADAM SANJAY YASHAWANT TO SANJAY YASHWANT KADAM AS PER CL-534 DOCUMENTS. GAZZET M-25155283

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM ANUP KUMAR TO PACHATH ANUP TO BAMMISHAN RAMNIRANJAN VAISHYA KUMAR AS PER MY AADHAR CARD CL-534 A MAHARASHTRA I HAVE CHANGED MY NAME FROM (M-2534011).

AMBILI ANUP KUMAR TO AMBILI ANUP AS PER MY AADHAR CARD CL-534 B | HAVE CHANGED MY NAME FROM I SOMASHEKARA M, FATHER OF RAMARAJU LAKKA AS
15717256X, L/NK KIRAN MS VILL MELUKOTE POST-MELUKOTE TEHPANDAVAPURA DIST-MANDYA STATEKARNATAKA PINCODE-571431 HEREBY KADAR AHMAD BEARY
ABDIJI KHADER AHMED BEARY
ABDIJI KHADER AHMED BEARY DECLARE THAT I HAVE CHANGED MY ABDULKHADER AHMED BEARY AS PER NAME & DATE OF BIRTH FROMSOMMENTERS AND ASSOCIATION OF THE PROMSOMMENTS.

CL-999 C SOMASHEKARA M DOB 02-06-1957 TO I HAVE CHANGED MY NAME FROM - M SOMASHEKHARA (02/06/1954) AS HARESH ANANDRAO KADAM TO PER CIVIL DOCUMENTS AFFIDAVIT NO HARESH ANANDA KADAM AS PER CL-534 C DOCUMENTS. 56AB 743998

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM 'SHAIKH MANTASHA FARUQ' TO HASSAN RAZA CHOUDHARY TO MOHD 'MANTASHA ANAS SHAIKH' AS PER HASSAN RAZA CHOUDHARY AS PER AADHAR. CL-550 DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH NIDA FATIMA MOHD AKRAM' NIKITA JIGNESH MEHTA TO NIKITA

TO 'NIDA FATIMA MOHAMMED AKRAM NAIMESH TALATI AS PER DOCUMENTS SHAIKH' AS PER AADHAR. CL-550 A LHAVE CHANGED MY OLD NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM NAME RIDDHI MANOJ BORKAR TO MEDHAVI THE MANOJ BORKAR AS PER GOVT. OF MAHA. PANKAJ KUMAR SINHA TO NEW NAME PANKAJ SINHA AS PER **DOCUMENTS** CL-613 GAZETTE NO: M-25144333.

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given that we are investigating title of MRS NEENA KIRIT MEHTA, residing at Flat No.402, Rosehill Rodas Enclave Hiranandani Estate, Ghodbunder Road, Thane West-400 602, in respect of the Premises more particularly described in the Schedule hereunder written, with a view to ascertain that the same is clear, marketable and

whiten, with a view to ascertain that the same is clear, marketable and free from all encumbrances and reasonable doubts.

All persons having or claiming any right, title, claim or interest of any nature whatsoever or howsoever, including by way of sale, exchange. assignment, gift, trust, inheritance, maintenance, mortgage, lease tenancy, license, lis pendens, custodia legis or otherwise into, upon or in respect of the said premises, are required to make the same known in writing with all particulars and documentary evidence thereof to the undersigned at their office at S. P. Centre, 2<sup>nd</sup> Floor, 70, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400 023 or by Electronic Mail on Email ID: hemant@mehtalawfirm.com and/or mehtalawfirm@yahoo.com, within 14 days from the date hereof, which if not registered and/or made known within the said period shall be presumed or deemed to have waived and/or abandoned and our client will proceed to complete the transaction in respect of the said premises. Please note that the answer/s given or claim/s made by way of counter Public Notice will not be considered.

SCHEDULE OF PREMISES
ALL THAT Premises bearing Office No. 4, admeasuring 467.33 Square ALL THAT Premises bearing Office No. 4, admeasuring 467.33 Square Feet built-up area on the 1st Floor of the building known as "Dharmakrupa", standing on all that piece and parcel of land bearing C.T.S. Nos. 111 (Part) and 111/2 (Part), of Village Gundavali, Taluka-Andheri, Mumbai Suburban District, situated at Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai-400 069, together with 5 Fully Paid Up Shares of Rs.50/each, bearing Distinctive Nos. 66 to 70 (both inclusive), issued under Share Certificate No. 14, issued by Dharmakrupa Co-operative Housing Society Limited, insofar as the same relates to the said Office No.4. Dated this 5th day of August, 2025 For Mehta & Co.

Advocates & Solicitors Proprietor

#### PUBLIC NOTICE CHANGE OF NAME

CL-771

CL-842

CL-868

CL-893

CL-933

CL-998

CL-999 A

CL-999 F

CL-999 D

CL-999

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following Share Certificate of (K.E.C. HAVE CHANGED MY NAME FROM nternational Limited having its Registered office of at Mumbai. Registered in th PAMILIA VENKATESWARA RAO (OLD Name of the following Shareholder/s have been lost by them. NAME) TO PAMULA VENKATESHWARA RAO (NEW NAME) AS PER GAZZATE Name of the Shareholder/s (M-25148832) MO 13657 Narayan Deshpande Mrs. Supriya MO 13657 AS PER AADHAR CARD NUMBER 2543

Suresh Deshpande The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any with the abov referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st floor, L.B.S.Marg Vikhroli (W), Mumbai-400083 Tel: +91810811676 within 15 days of publication of this Duplicate share Certificates/s.

notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issu Mr. Suresh Narayan Deshpan Mrs. Supriya Suresh Deshpan Name of the Registered Shareholders/ Legal Claima

No./4 7044

बैंक ऑफ इंडिया Bank of India

Nalasopara (West) Branch: Shop No. 74-80. Patankar

Numbers/s

To 8907820

Tel: 0250-2411235 / 2411267 raW.MumbaiNorth@bankofindia.co.i

POSSESSION NOTICE

[Rule 8 (1)] (For Immovable Property)

The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 (No. 3 of 2002) issued demand notice dated 02-05-2025 calling upon the Borrowers - Mrs. Hamidabi Saeed Kapadia & Mr. Nohammed Saeed Kapadia to repay the amount mentioned in the notices aggregating Rs. 23,80,586.33 (Rs. Twenty Three Lakhs Eighty Thousand Five Hundred Eighty Six & Paisa Thirty Three Only) within 60 days from the date of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower proprietor / mortgagor / guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the  $1^{st}$  day of August for the year 2025. The borrower / secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge o the Bank of India for an amount Rs. 23,80,586.33 (Rs. Twenty Three Lakhs Eighty Thousand Five Hundred Eighty Six & Paisa Thirty Three Only) plus further interes hereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESIAct, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that Part and Parcel of the Property Being: Flat No. C 702, Siddhivinayak Apt, Nakoda Heights, Nilemore Nalasopara West - 401203.

Date: 01-08-2025 Place: Nalasopara (W).

Authorized Officer Bank of India

Sd/-

#### **DEMAND NOTICE**

(See Sec.156 of the M.C.S.Act 1960 read with Rule 107 of the M.C.S.Rules 1961)

Dawa No 264/2021

No.RO/161/NJCB101/123/2021 Office of the, RECOVERY OFFICER, Nav Jeevan Co. Op. Bank Ltd. Bhawani Saw Mills Compound Ulhasnagar-421003 Phone: 0251-2572114 Date: 25-06-2021.

WHEREAS, Nav Jeevan Cooperative Bank Ltd, Ulhasnagar-3 has filed ar application with the Asst. Registrar, Co. op. Societies, Taluka Ulhasnagar Kalyan, Dist: Thane for the recovery of the amount due, and the said Asst Registrar Co-op. Societies, under Recovery Certificate No.101/123/2021 dated: 22-06-2021, Dawa No.264/2021 granted thereby applying the provisions of Sec. 101/156 of the MCS. Act 1960, AND WHEREAS

M/s Ramesh Textiles, Prop. Mr. Ramesh Motiram Jeswani;

.axmi Narayan Compound, Near Fakkadmandi, OT Section, Ulhasnaga

2.Mr. Ramesh Motiram Jeswani Plot No.196, Near Sadhubella Girls School, Opp. Style on Rent Jlhasnagar – 421001

3.Mrs.Anita Ramesh Jeswani Plot No.196, Near Sadhubella Girls School, Opp. Style on Rent,

Ilhasnagar – 421001 4.Mr.Prakash Sitaldas Jeswani 407, Ramdev Residency, Near Telephone Exchange, Opp. Paras

Residency, Ulhasnagar-421003. eing the defaulters [Sr. No 1 to 4] against whom the above mentioned

Recovery Certificate has obtained by the Applicant Bank, have not been aid the decretal / awarded amount up-to the date of Application, and still are in default Rs. 50,11,590/- [Rupees Fifty lacs Eleven Thousand Five

	nunarea Ninety Only]						
	Sr.No	Particulars	Amount Rs.				
	1.	Outstanding Amount as on 31-05-2021	42,10,668=00				
	2.	Interest up to 31-05-2021	8,00,922=00				
-	3	Total	50 11 590=00				

Plus SRO Surcharge at applicable rates on amount recovered / paid till osure of accounts in payable by you] NOW THEREFORE,

otice, is hereby given to all the above-said defaulters / Judgment Debtors o pay to the Applicant Bank i.e. Nav Jeevan Co-Op Bank Ltd Ulhasnagar 3, that the amount due there under viz. Rs. 50,11,590=00 /- [Rupees Fifty acs Eleven Thousand Five Hundred Ninety Only] with further interest @ 12.5 % p.a on the decretal amount from 01-06-2021 onwards till the date of repayment within 7[ Seven 1 days from the date of these notice, failing which further action as provided under Sec.156 and Rule 107 of the Maharashtra Coop Societies Act 1960 and Rule 1961, there under shall for execution proceedings under Sec156 of the M.C.S Act, 1960 shall be recoverable from you which may please be noted.

Place: Ulhasnagar Date: 04-08-2025



(Sanjay N.Ghuge). (Recovery Officer)

म्हाडा

MHADA

Encl: Recovery Certificate Xerox NOTE: Since the above Demand Notice sent through Registered A.D. Post on 28-06-2021 to all the Judgement Debtors mentioned herein above, which returned Undelivered for the reasons 'NOT CLAIMED' hence this NOTICE is published on this date for information of the Borrower / Mortgagor / Guarantors etc.

# **MUMBAI BUILDING REPAIRS & RECONSTRUCTION BOARD**

A REGIONAL UNIT OF

(MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY)

Tel No. 022-23531361, E-mail - rreed1mhada@gmail.com Ref No. EE/D-1/MBR&RB/DDR/e-Tender/04/2025-26 E-TENDER NOTICE

MHADA Website - https://mhada.gov.ir Main Portal: https://mahatenders.qov.in Digitally Signed & unconditional online Tender in form "B-1" (Percentage Rate) are Digitally Signed & unconditional online Tender in form "B-1" (Percentage Rate) are invited by the Executive Engineer D-1 Div. M.B.R. & R. Board, at 89-95 Rajani Mahal, Tardeo Road, Mumbai - 400 034 from the Labour. Co-opreative Society registered with MHADA under appropriate class with DDR class in West Suburb, Mumbai . The e-Tender will be available on the above portal from dt. 07.08.2025 (after 10.05 a.m.) to dt. 14.08.2025 (upto 5.30 p.m.)

e- Tender No.	Name of Works (Work for Mumbai City District)	Estimated cost	Security Deposit ( 50% initially & 50% through Bill)	of Labour		Time limit for completion of work
	S.R. Work to the T.C. Building Known as "SAB", Gorai road, Borivali (West), in D-1 ward, Mumbai. repairs to waterproofing of terrace slab & repairs to staircase, common passage & painting work.		16,000.00	Class- A	590.00	18m Months (including monsoon)

Those contractors who are participating in e-Tendering at first time have to get digital ID & password from the above portal. For any information and help for the up loading & downloading e-Tender please do contact with support team on ph. No. 1800 3070 22321 +91 7878007972/ +917878007973 e-mail -eproc.support(5)mahatenders.gov.in

All information regarding e-Tendering is available on above portal. Note :-. Please refer detailed tender notice(DTP) on above mentioned website Note :

2 Corriaendum / Amendments if anv could be published only on the website.

Follow us: @mhadaofficial

Sd/ Executive Engineer, D-1 Divn. M. B. R. & R. Board,

MHADA - Leading Housing Authority in the Nation CPRO/A/638

Stressed Assets Recovery Branch, Thane (11697):-1st Floor, Kerom, Plot no A-112, Circle, Road No 22, Wagle Industrial Estate

**OSB** State Bank of India Thane (W), 400604, email id: sbi.11697@sbi.co.in

# **POSSESSION NOTICE**

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **symbolic** 

possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates mentioned against each account. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the

charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act. in respect of time available to redeem the secured assets.

Name Of Account / Borrower / Description of the Property Date of 1) Date of Demand Notice **Guarantor & Address** Mortgaged/ Charged Mr. Sujit Govardhan Bahira & Mrs. Nalinee Sujit Bahira

Node, Vadghar, Tal - Panvel, Distt - Raigad Mr. Sujit Govardhan Bahira

Date : 02.08.2025

Place: Vadghar, Panvel

Kone Élevator India Pvt Ltd ,301, Sharda Terraces, Plot No. 65, Sector -11 CBD Belapur, Navi Mumbai - 400614

House No.1637, Near Gaodevi Mandir, Takka Panyel, Distt-Raigad-410206

Flat No. 101, 1st Floor, Plot No. 52, Sector-R-1, Building-Sai Mannat, Pushpal

Flat No.101, 1st Floor Plot No. 52. Sector-R-1. Building-Sai Mannat, Pushpak Node, Vadghar Tal-Panvel, Distt- Raigad, Adm 31.847 Sq mtrs, Natural Terrace Area 1.17 Sq mtrs.

Amount Outstanding as per Demand Notice 02.08.2025 ) 25.03.2025 2) Rs. 21.26.697/- (Rupees Twenty One Lakh Twenty Six Thousand Six Hundred Ninety Seven only) as on 25.03.2025 with further interest and incidental expenses, costs etc. thereon.

PRANESH THAKUR, Chief Manager & Authorised Officer State Bank of India - SARB Thane Branch **PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my clients Mr. Sandeep Shamrao Kulkarni & Mrs. Megha Sandeep Kulkarni are the owners of the residential premises being Flat No. 71 in the Building No. 3 of the Vijay Enclave Co-operative Housing Society Ltd., lying, being and situated at Waghbil Naka, Ghodbunder Road, Kavesar, Thane, the society has allotted them five fully paid-up shares of Rs. 50/- each being distinctive Nos. from 451 to 455 (both inclusive) vide Share Certificate No. 091 dated 17/11/2006

The said Share Certificate is lost or misplaced. If any person ncluding any bank or financial institution or any person claiming through the predecessors-in-title having any legal claim or objection by way of mortgage, lien and/or embargo of any nature is requested to intimate the undersigned within 15 days from the date of publication of this notice ogether with any document that they wishes to produce in support of nis/her claim/objection, failing which the society shall proceed to issue duplicate Share Certificate and claims if any received after 15 days of his notice will be considered as waived.

Office Address :- 5. Mulberry, Opp. Kaushalya Hospital, Ganeshwac Panchpakhadi, Thane - 400602.

Adv. Mrs. Aarti P. Kulkarni Mob. No. 9820683849 Office No. 9757444797

#### **PUBLIC NOTICE**

As per the instructions given to me by my client, it is hereby notified for the public at large that I an investigating the ownership right, title and interest of – M/s. SKYRISE INFRA (a partnership firm and having address as - Office No. 213, Bawa Tower, Plot No. 78/89, Sector-17, Vashi, Navi Mumbai – 400 703 and represented through its Partners - 1) MR. KAMALLDEEP SATPAL SINGH VIG & 2) MS. ESHA ASIF CHAUHAN & 3) MR. SANJEEV MADANMOHAN MENDIRATTA & 4) MR. GIRISH GULSHANKUMAR CHOPRA & 5) MR. HARMEET SINGH SATPAL SINGH VIG with respect to the property more particularly described in the 'Schedule n hereunder (hereinafter referred to as the "Owners").

The said Owners have agreed to sell the said scheduled property to my client and have assured their clean, clear and marketable title in respect of the same. Any person having any share, right title, benefit, interest, claim, objection and/or demand in respect of the said property or any par thereof by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, muniment inheritance, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, license, care-take basis, lease, sub-lease, lien, maintenance, easement, release, relinquishment or any other method through any agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, bequest succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of Law contracts/ agreements or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make he same known in writing to the undersigned within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice of such claim/s, if any, with all supporting documents, failing which the claim of such erson shall be treated as waived and not binding on the said Owners and thereafter on my client. SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE

(Description of "the said property")

ALL THAT piece and parcel of Non-Agricultural land area admeasuring 558.15 Sq. mtrs i.e 6005.79 Sq. ft (the same being Internal Sub-Divided Plot No. 16C-3) together with Bungalow Tenement No. 16C-3, having Basement + 2 Upper Floors, built up area admeasuring 263.05 Sq mtrs (inclusive of area under balcony) + Basement area approximately admeasuring 19.28 Sq mtrs being constructed thereon together with the benefit of roads and other common facilities approved by the LMC in the said scheme and which Plot is part of Plot No. 16C, totally admeasuring 1466.25 Sq. mtrs and which is part of larger Plot No. 16 and is out of the sanctioned layout in land bearing Revenue **Survey No. 19/2/19/3/20/1/20/2** and which property is within the local jurisdiction of Lonavala Municipal Council, Lonavala and in the Registration Sub-District o Mayal, within the area of Sub-Registrar at Lonavala, Taluka Mayal, District Pune, Maharashtr mavai, within the area of sub-registral at Conavaia, i attura wavai, bistrict Pune, wataraasiite and which property is bounded as follows - On or towards the East - By Bungalow Tenement 0, 16C-2; On or towards the West - By Plot No – 19 of the Layout; On or towards the North - By 9.00 M Wide Layout Road; On or towards the South - By Plot No – 16B Adv. Ashwin Gupta

M/s. Thinkvizor Legal 101' 1st Floor, Priyadarshani CHSL, Above State Bank of India Market Main Branch G Ward, Nr. ABC Factory, Lonavla- 410 401, Dist - Pune. Mobile - 9890440676



### **BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION**

(O/o, Assisstant Commissioner, R/C Ward, 1st Floor, Chandawarkar Road, Borivali - W, Mumbai - 400 092).

Tel. No. (Office): 022-28946000 No.: PCO/418 /RC/SR Date: 01.08.2025

**NOTICE** 

Applications are invited from registered Sahakari / Berojgar Seva Sahakari Sansthas, for providing Volunteers for various activities such as antilarval treatment, fogging, fly control and rodent control etc. in RC ward for 05 month i.e. for 121 days.

Interested Sansthas should download applications on B.M.C. portal http://portal.mcgm.gov.in or contact at the office of the Pest Control Officer, (R/C Ward Office, Ground Floor, Chandawarkar Road, Borivali-West, Mumbai - 92, Tel No.(Office) 28946000 Ext. 229.

The last date for submission of applications at the office of Pest Control Officer, RC 13.08.2025 before 02:00 p.m. on working days.

PRO/1192/ADV/2025-26

Station, Andheri East, Mumbai 400093.

**Assistant Commissioner** R/C Ward

PUBLIC NOTICE

Notice is given to the public at large that I am investigating the title in respect to the plot of land more particularly set out in the **Schedule** hereunder written ("Property") and presently owned by Versova Anupam Co-operative Housing Society Limited ("Ówner") having address at Seven Bungalows, J.P. Road, Versova, Andheri (West), Mumbai – 400052. The lwner is planning to grant the development rights in respect of the property to my Client JP Infra Townships Private Limited, a company incorporated under Companies Act, 1956 and having its registered office at 301, 3rd Floor, Viraj Tower, W.E. Highway, Near WEH Metro

All persons having any claim against or in respect of the said Property or any part thereof, or structures or any part thereof, including its development rights, TDR FSI by way of sale, exchange, mortgage (equitable or otherwise), gift, trust, sale, allotment, Agreement for Sale, inheritance, family arrangement, development rights, maintenance, bequest, possession, lease, tenancy, license, lien, charge, claim, pledge, partnership, guarantee, easement, loans, advances, allotment letters, option Agreement/s, earmarking, Agreement for Sale, injunction or any lispendense or any Agreement or writing of any nature whatsoever or howsoever or any Joint Venture Agreement or any other attachment, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration, right of prescription or pre-emption or otherwise howspeyer are hereby requested to make the same nown with certified true copies of all supporting documents to the undersigned at Flat No 803. Pushkarai Co-op Housing Society. Near Swapna Lok Towers. Pimpripada. Malad (East) Numbai – 400 097 within a period of seven (07) days from the date of publication hereof failing which, any and all of claim or obiections of such person/s will be deemed to have been vaived and/or abandoned and proposed transaction by my client shall be completed with the Owner, and any and all such claims later will be considered waived and abandoned.

("said Property")

ALL THAT piece and parcel of lànd bearing ĆTŚ No. 1283/1 admeasuring abou 830.5 sq. mtrs. (Fight Hundred and Thirty point Five) or thereabouts (as per the property register card) and 1016 sq. yards equivalent to 849.50 sq. mtrs. (Eight Hundred and Forty Vine point Fifty) or thereabouts (as per title documents) situated within the registration distric and sub-district of Mumbai City suburban and within the limits of Municipal Corporation o Greater Mumbai and situated and lying at Seven Bungalows, J.P. Road, Versova Andher (West), Mumbai 400061 along with building standing thereon known as "Versova Anupam" comprising of ground plus 4 (Four) upper floors having 19 (Nineteen) residential flats. The Land is bounded as follows:

On or towards the East: Ratan Kunj CHSL On or towards the West: Jewel Shopping Center On or towards the North: New Alpha CHSL

On or towards the South: Jewel Home CHSL Dated this 5th day of August, 2025.

Advocate, High Court **PUBLIC NOTICE** 

Cecil Sam Philip

WELLKNOWN HOUSING DEVELOPMENT PRIVATE LIMITED, a company incorporated under the provisions of Companies Act, 1956 and deemed existing under the provisions of Companies Act 2013, having its registered office at, 145-C, Sangam, 4th Floor, Dr. Viegas Street Kalbadevi, Road, Mumbai, Maharashtra, India, 400002 ("Owners"), claiming to be the absolute owners of the Premises, the immovable property, more particularly described in the Schedule hereunder written ("said Property") free from any claims or encumbrances whatsoever. ALL PERSONS including any company, society, banks, financial institutions, non-banking

financing companies, firms, lenders, creditors and/or any statutory body or authority having

any objection, claim, right, title and/or interest in respect of the said Property or any part o portion thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, attachment succession, possession, lease, sub-lease, leave and license, tenancy, maintenance easement, share, assignment, lien, lispendence or any other rights, demand, liability obligation, agreement, understanding or commitment of any nature whatsoever o otherwise, are hereby required to make the same known to the undersigned in writing along with the supporting documents, within 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which, it shall be presumed that there are no claims and the claim(s), if any shall be considered to have been waived and/or abandoned relinguished, withdrawn for al ntents and purposes and not binding in any manner whatsoever, and my clients shall proceed to complete the transaction and the same shall not be binding on our clients. SCHEDULE

# (Description of the Premises)

All that right, title and interest in Flat No. A3-3805 admeasuring 115.18 sq. mtrs. of carpe area (in bare-shell condition prior to application of any finishes/finishing material) equivalen to 1239.79 sq. ft. carpet area or thereabouts (inclusive area of Balconies), and after Furnishing and finishing admeasuring 109.11 sq. mtrs. (equivalent to 1174.46 sq.ft), togethe with exclusive right to use 38.97 sq. mtrs. (equivalent to 419.47 sq.ft.), (i.e. aggregating to 1593.93 Sq. fts. as per Index II) within the Apartment which includes balcony, internal lift lobby, niche, internal staircase and flower bed, together with the benefit/privilege of Commor areas and facilities and limited Common area and facilities appurtenant to the Flat, on the 38th & 39th Duplex floor of wing A3 alongwith 2 (Two) Covered Car Parking Spaces bearing Nos. 349 and 350 on the P8 Floor, of the building known as India Bulls "Sky Forest", standing on all that piece and parcel of land bearing Cadastral Survey No. 841 of Lower Parel Division within the Registration and Sub-District of Mumbai, situate, lying and being at Jupiter 841 Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai, Maharashtra 400013. Dated this 05th day August 2025 Ms. DIPTI SHAF

Sd/- DIPTI SHAH Advocate & Solicitor England & Wales office at 28, 3rd Floor, New Bansilal Building Raja Bahadur Mansion, Opp. Bombay House, 11 Homi Modi Street, Fort, Mumbai-400 001

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT on behalf of my Client, we are investigating the title of the Owners as mentioned Schedule I below over the Said Property mor articularly described in the Schedule

ereunder.

Any person(s)/society/trust having any claim of ight in respect of the Said Property and / or any art thereof, by way of encumbrance, inheritance share, sale, assignment, memorandum of understanding, development rights , liability o nmitment or demand, exchange, partition nortgage, maintenance, lease, under-lease, lien, cense, gift, possession, partnership , tenancy rust, charge, begueath, pledge, guarantee ement, loans, FSI consumption, advances junction, lispendens or any other attachment, or nder any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutor Authority or arbitration, right of prescription o pre-emption or encumbrance howsoever of therwise is hereby required to intimate to th indersigned within Seven (7) days from the date f publication of this notice of his/her/their shar or claim, if any, with all supporting documents ailing which any future transaction / transfer shall be done without reference to such claim and all claims, if any, of such person(s) shall be eated as waived and not binding on my client.

THE SCHEDULE I ABOVE REFERRED TO: (Name of the owners) Vasant Mahadev Gharat 2) Yamabai Mahadev

harat 3) Gangabai Gopal Dungikar and 4) Ranjana Suresh Bhoi THE SCHEDULE II ABOVE REFERRED TO-

(Description of the Said Property) perty being all that piece and parcel of La bearing Survey No. 303/1 admeasuring 3780 S

ntrs., situated lying and being at Village Vindhane, Taluka- Uran & District Raigad ("S roperty") Saurabh Wa ated this 05 day of August 2025

Bombay High Co MOB. NO. - 79770765

# **PUBLIC NOTICE** NOTICE IS HEREBY GIVEN

THAT at the instructions of our Clients we are investigating the title of (1) Mrs. Kanchan Vishal Bhave and (2) Mr. Vishal Vishnu **Bhave** to the premises described in the schedule hereunder writter ("said Premises"). ALL persons having any claim

share, right, title, interest or demand in respect of the said Premises and/or any part thereof by way of sale, transfer, assignment, mortgage possession, lien, lease, trust, gift, charge inheritance maintenance or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing along with the authentic document(s) supporting such claim to the undersigned in their office at 305. 306, 3rd Floor, Yusuf Building, M. G. Road, Fort, Mumbai 400 <u>001</u> within 14 days from the date of publication thereof; failing which we will assume that there are no such rights, title, interest, claims or demands of any person or persons in the said Premises or any part thereof; and in any event, the same, even if any, shall be deemed to have been waived, forfeited. abandoned relinguished

#### SCHEDULE OF THE PREMISES ABOVE REFERRED TO

FLAT NO. 34 admeasuring 800 Sq. Ft. (carpet) on the 7th Floor of the building PUSHKAR in Jullian Co-Operative Housing Society Limited on the land bearing CS No. 344 of Mahim Division, situated at 735 B.W. Pathare Marg. Dadar. Mumbai 400 028 together with a closed garage bearing No. 6 from the left hand side on Ground Floor admeasuring 160 Sq. Ft. and membership of Jullian Co-Operative Housing Society Limited represented by 10 fully paid up shares in the share capital of the said Society bearing distinctive Nos. 166 to 170 (both inclusive) and Nos. 356 to 360 (both inclusive) issued under Share Certificate No. 34.

Dated this 5th day of August,

Advocates

Kadam & Company

# **PUBLIC NOTICE**

Professor Rajkumar A. Hasija (Deceased) and Smt. Geeta R. Hasiia are joint members of Navjivan Co-op. Hsg Soc. Ltd., having address at 1st Floor Bldg. No.6, Dr. D. Bhadkamkar Marg Mumbai - 400 008 holding Flat No. 14 ir Bldg No.09 of the society holding Share Certificate No.1605 bearing nos. 7171 to 7175 (both inclusive) since 30/04/2016.

Professor Rajkumar A. Hasija died or 11/04/2025 at Mumbai as ner death certificate issued by MCGM No. D-2025,2790261-0001064 Dt. 17/04/2025. Now Smt. Preet Hitesh Chugh (Marrie

daughter of late Professor Raikumar A Hasija) has applied for membership to the Society by transfer of Shares through transmission under Bye-Law No. 35 the entire Flat / Share / Capital in her favour of the deceased member Professor Rajkumar A. Hasija along with Smt. Geeta R. Hasija as per formalities laid down in the Bye-Laws o

This application for membership submitted by Smt. Preet Hitesh Chugh (applicant) to the Society office is by No.35 of MCS Act 1960, applicant has submitted Affidavit cum No Objection o all other legal heirs, and joint declaration of legal heirship of the deceased member Professor Rajkuma A. Hasija as laid under bye laws of the society. The society hereby invites claims or

objections claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to transfer the said share Certificate / capital / property as provided under the byelaws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 10.00 A.M. to 5.30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period

For and on the behalf of Navjivan CO-OP. HSG. SOC. LTD.

Place: Mumba Shri Satish Bokadia Place: Mumbai Hon. Gen. Secretary Date: 02.08.2025

PUBLIC NOTICE
Public at large is hereby informed that my client intends to purchase the Flat No. 2001 n the 20th Floor, in the building known as on the 20 Floor, in the building known as "Lifescapes Aquino" situated atAnant Vishram Nagvekar Marg, near Tata Press, Prabhadevi, Mumbai - 400 025 lying and being on plot of land bearing Final Plot No. 1262 B TPS IV of Mahim and C.S. No. 34 (Part) of Mahim Division from the Owners viz 1) MR SHREYANS JITENDRA SHAH, 2)MRS. PAYAL SHREYANS SHAH, 3) MRS. LATA JITENDRA SHAH and 4) SHREYANS

JITENDRA SHAH (HUF). All person(s) / firm / party / banks / financia institution having any claim or interest in the said property or any part thereof by way of sale, development, gift, lease, leave and icense, inheritance, exchange, mortgage charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are ereby required to make the same to the undersigned in writing with supporting documents at address Office No.1, Jaykuma Agency, Saraswati Mahal Compound, Junction of Ranade Road & Shivsena Bhavan Path, Dadar (West), Mumbai – 400028 within 14 days from the date of publication hereo ailing which, any claim/s, shall be considered as waived off / abandoned/given up o surrendered. Place : Mumba

Date : 05-08-2025

Pournima Gopal Palav. Advocate High Court

**ASHAPURA MINECHEM LIMITED** Regd. Office: Jeevan Udyog Bldg. 3<sup>rd</sup> Floor, 278, D. N. Road, Fort,

Mumbai - 400 001. Tel. No.: +91-22 66221700 Fax: +91-22 22074452 Website: www.ashapura.com

Investor Relations E-mail-ID: cosec@ashapura.com CIN No.: L14108MH1982PLC026396 NOTICE

Pursuant to regulation 29 read with egulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday 12th August, 2025, to inter-alia, consider and to take on record the Unaudited Standalone & Consolidated Financial Results (Provisional) for the first quarter ended 30<sup>th</sup> June, 2025 and the matter incidental thereto.

The said intimation is available on the Company's website at www.ashapura.com and is also available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com For Ashapura Minechem Ltd.

Sachin Polke Company Secretary & President (Corporate Affairs) Place: Mumbai Dated: 04-08-2025

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public or

behalf of my client Ms. Mercy Fernandes that the Immovable Property as more particularly described in the schedule hereunder which is owned by my clien and is interested to sell the said Schedule Property to 1) Mr. Tariq Anis Attarwala & 2) Saara Azeemuddin Khan Wife of Tario Anis Attarwala

Therefore any person(s) having any claim in respect of below referred property (As per Schedule) or part thereof by way o sale, exchange, mortgage, charge, gift maintenance, inheritance, possessior lease, tenancy, sub-tenancy, lien, license hypothecation, transfer of title o beneficial interest under any trust, right o prescription or premption or under any agreement or other disposition or under any decree, order, award or otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known writing together with the supporting documents to the undersigned at his office within a period of 14 days (both days nclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will deemed to have been waived and/o abandoned.

SCHEDULE

Flat No. A-503 admeasuring 761 Sq.ft. (Carpet) along with Car Parking Space No. of New Horizon Co-operative Housin Society Ltd., Dhoop Chaon, Off 4 Bung. Road, Versova, Andheri (W), Mumbai 400 058, at CTS No. 1365, 1365/1 1365/3 to 1365/9, off. Four Bungalows Versova Andheri (W), Mumbai-400058 Mumbai Suburban District. Share Certificate No. 53 Distinctive Nos. from 261 To 265 (both) of Rs.50/- each.

Shop No. 4. Sri Siddhivinavak CHS Ltd. Stn. Road, Vikhroli (W) Mumbai-400083 Mob: 9920363429/ 9076516469 Place : Mumbai Date: 05.08.2025

Adv. K. M. Yadav

# **HERCULES HOISTS LIMITED**

CIN: L45400MH1962PLC012385 Registered Office: Bajaj Bhawan, 2nd Floor, 226, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400 021 Tel: +91 22 45417301 Website: https://herculeshoists.in/;

cfo@herculeshoists.in ADDENDUM TO NOTICE OF **ANNUAL GENERAL MEETING** Dated: 16th July 2025

Email ID: cs@herculeshoists.in;

To the Shareholders of **HERCULES HOISTS LIMITED** 

This is to inform our valued

shareholders that an Addendum is being issued to the Notice of the Annual **General Meeting (AGM) of HERCULES** HOISTS LIMITED, originally publishe and dated 16th July 2025. The purpose of this addendum is to

item(s) of business to be transacted at the AGM: Additional Agenda Item(s): To approve the material related party transactions to be entered by the company for the

include the following additional

financial year 2025-26. All other information contained in the original Notice of the AGM dated 16th July 2025 remains unchanged.

This addendum shall be deemed to form an integral part of the original AGM Notice. A copy of the addendum notice is available on the Company's website at www.herculeshoists.in and has been sent to shareholders via their registered email addresses,

cs@herculeshoists.in.

Shekhar Bajaj Chairmar

Date:02/08/2025

# For any queries, shareholders may contact the Company Secretary at By Order of the Board

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MR. DEEPAK BATHIJA partner of BATHIJA

PETER BATHIJA PARTIES OF BATHIJA PARTIES OF STREPRISES is willing to purchase the Property from M/S. PAREKH BROTHERS Gala Vo. 102 B AND 102 C on the 1st Floor in the Suilding known as 'TEJPAL INDUSTRIAL STATE', belonging to TEJPAL INDUSTRIAL STATE, NO.2 BLDG "B" PREMISES CO-

DPERATIVE SOCIETY LTD., situated at Kurla Andheri Road, Sakinaka, Mumbai - 400 072. Further Notice is hereby given that MR. JAYANT

PAREKH of M/S. PAREKH BROTHERS ha

sort/misplaced the under noted Original agreement of the said Gala No. 102B and 102C:
Original Agreement executed between M/s. [EJPAL PVT. LTD. (BUILDER) as "ONE

PART" and M/S. ANILA SILK INDUSTRIES

E. Original Agreement dated 15.07.1989
Executed between M/S. ANILA SILK
NDUSTRIES (VENDOR) as "ONE PART" and
M/S. DAYARAM SONS (PURCHASER) as

OTHER PART".

f any person has claim in, upon or against the foresaid lost documents of Gala No. 102B and

02C of the abovementioned society by way of

laze of the abovernentioned society by way a alae, mortgage, charge, lease, or license or claiming any right or interest for any reason or purpose of any nature, the same may be ubmitted in writing along with requisite proof within 14 (Fourteen) days from the date of the publication of this public notice to Advocate

Trupa Sanghani, having address at Office No. D-08, 1<sup>st</sup> Floor, Kailas Esplanade, Opp. Rajhans Cinemas, Ghatkopar (West), Mumbai – 400 086, ailing which the right of third parties or members

f the Public will not be entertained by my clier

nd considered as if there is no claim of an

on of any nature against the said property.

Krupa Sanghani

PURCHASER) as "OTHER PART".

जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तजांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजकरासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणान नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

#### **CHANGE OF NAME**

Collect the full copy of Newspaper

MAHA. GAZETTE NO: (M-25146543)

CL-280 I, FLORY PETER FERNANDES IS LEGALLY WIDOW SPOUSE OF ARMY NO-7126307Y, RANK –EX. NK, NAME LATE PETER FERNANDES DECLARE THAT MY NAME CHANGED FLORY FERNANDESE (OLD NAME) TO FLORY PETER FERNANDES (NEW NAME) VIDE AFFIDAVIT NO. 40AB718489 CL-311 I HAVE CHANGED MY NAME FROM KADAM SANJAY YASHAWANT YASHWANT KADAM AS PER GAZZET M-25155283 CL-534 HAVE CHANGED MY NAME FROM ANUP KUMAR TO PACHATH ANUP KIIMAR PER CL-534 A AADHAR CARD

I HAVE CHANGED MY NAME FROM AMBILI ANUP KUMAR TO AMBILI ANUI AS PER MY AADHAR CARD CL-534 B I SOMASHEKARA M, FATHER OF 15717256X, L/NK KIRAN MS VILL -MELUKOTE POST-MELUKOTE TEH-PANDAVAPURA DIST-MANDYA STATE-KARNATAKA PINCODF-571431 HEREBY NAME & DATE OF BIRTH FROM-

56AB 743998 CL-534 C I HAVE CHANGED MY NAME FROM MANTASHA FARUQ' 'MANTASHA ANAS SHAIKH' AS PER

SINHA AS PER

### **CHANGE OF NAME**

PAMULA VENKATESWARA RAO (OLD NAME) TO PAMULA VENKATESHWARA RAO (NEW NAME) AS PER GAZZATE. (M-25148832) CL-657 AS PER AADHAR CARD NUMBER 2543 9141 9015 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM SHAIKH MD OWEZ NAVID TO OWEZ NAVID SHAIKH HAVE CHANGED MY NAME FROM

NITINKUMAR RAMESH PATIL TO NITIN RAMESH PATIL AS PER GAZATE NO (M - 25152255)CL-842 I HAVE CHANGED MY NAME FROM VINDRA KUMAR SRIVASTAVA (OLD NAME) TO RAVINDRA KUMAR SHRIVASTAVA (NEW NAME) KINDLY TO RAVINDRA KUMAR

THE SAME (M-24151995) CL-867 HAVE CHANGED MY NAME FROM ARADHANA RAVINDRA SRIVASTAVA OLD NAME) TO ARADHANA RAVINDRA KUMAR SHRIVASTAVA (NEW NAME)

NOTE SAME (M-24151995) CL-868 HAVE CHANGED MY NAME FROM NEHAL VIJAY GAJERA (OLD NAME) TO NEHALBEN VIJAY GAJERA (NEW NÁME)

FOR ALL PURPOSES. CL-893 I HAVE CHANGED MY NAME FROM JAYSHREE DWARKADAS KOTHARI (OLD NAME) TO JIGNA YOGESH MAJITHIA (NEW NAME)AS PER CARD NUMBER

782251719711. CL-933 I NIDAILAHI NAFEES AHMED KHAN S/O NAFEES AHMED KHAN R/O 3 N, 8TH FLOOR, JIVESH TERRACES, B J ROAD, BANDTSAND, BANDRA WEST, MUMBAI 400 050 HAVE CHANGED MY NAME TO NIDA ELAHI NAFEES KHAN. CL-990 I MADHURI SURESH JADHAV W/O ASHISH ASHOK SALUNKHE R/O F 538 DELTA VRINDAVAN, MIDC ROAD, N H NO 8, MIRA ROAD , THANE 401107, MAHARASHTRA HAVE CHANGED MY

TO MADHURI ASHISH SALUNKHE CL-995 HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL KADIR TO ABDUL KADIR ΚΔSΔΜ ALI

PER DOCUMENTS. CL-998 I HAVE CHANGED MY NAME FROM MUKUNDBHAI VALLABHBHAI PATEL TO MUKUND VALLABHBHAI PATEL AS PER

DOCUMENTS. CL-999 HAVE CHANGED MY NAME FROM RAMKISHAN RAMNIRANJAN VAISHYA TO RAMKISHAN RAMNIRANJAN KESARWANI AS PER GOV MAHARASHTRA GAZETTE GOVT.

CL-999 A HAVE CHANGED MY NAME FROM LAKKA VENKATESH TO VENKATESH RAMARAJU LAKKA AS PER DOCUMENTS. CL-999 B

HAVE CHANGED MY NAME FROM AHMAD BEARY ABDULKHADER AHMED BEARY AS PER **DOCUMENTS** CL-999 C

HAVE CHANGED MY NAME FROM HARESH ANANDRAO KADAM TO HARESH ANANDA KADAM AS PER DOCUMENTS. CL-999 D I HAVE CHANGED MY NAME FROM HASSAN RAZA CHOUDHARY TO MOHD

HASSAN RAZA CHOUDHARY AS PER DOCUMENTS. CL-999 E I HAVE CHANGED MY NAME FROM JIGNESH MEHTA TO NIKITA

NAIMESH TALATI PER DOCUMENTS. CL-999 F

# जाहिर सूचना

करण्याचे मान्य केले आहे.

कोणताही व्यक्ती, ज्याचा या मालमत्तेवर किंवा

तिच्या कोणत्याही भागावर विक्री. भेट.

भाडेपटरा वाग्सा देवाणघेवाण गहाण भाग

अधिकारधारकत्व, ट्रस्ट, ताबा, वहिवाट, जप्ती

किंवा इतर कोणत्याही प्रकारे दावा असेल, त्यांनी

अशा दाव्याची माहिती या नोटीसच्या

दिनांकापासून १० दिवसांच्या आत खाली नमूद

केलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात मला

कळवावी. अन्यथा, अशा कोणत्याही दाव्याकडे

दुर्लक्ष करण्यात येईल व मालमत्तेची विक्री पूर्ण

केली जाईल, आणि असे सर्व दावे त्यागलेले

मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. ३३, सहावा मजला, अंदाजे १०००

चौ.फुट कार्पेट क्षेत्रफळ (सोसायटीने दिलेल्या

एरिया प्रमाणपत्राच्या अधीन), आणि गॅरेज क्र.

जी-५, तळमजला, "शारदा" नावाच्या

इमारतीमध्ये. जी मालमत्ता शारदा को-

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. यांची आहे.

सदर सोसायटी प्लॉट क्र. १२, सी.एस. क्र.

१६९०, फोर्ट विभाग, 'ए' रोड, मरीन डाइव्ह,

मुंबई ४०० ०२० येथे स्थित आहे. सदर

मालमत्तेशी संलग्न प्रत्येकी रु. ५०/- मल्याच्या

५ पर्णपणे भरलेल्या समभागांवर आधारीत शेअर

प्रमाणपत्र क. ३३. दिनांक २०/०५/१९६१.

शारदा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.

यांनी जारी केलेले आहे. सदर सोसायटी नोंदणी

प्रमाणपत्र क्र. २७५२ ऑफ १९५९ अंतर्गत

नोंदणीकृत आहे.

दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२५

१५७०१. कॉलिन्स अव्हेन्य

युनिट क्र. ९०४, सनी आयल्स बीच

श्री अशोक जी. गुरनानी

फ्लोरिडा ३३१६०.

मंबई

असल्याचे गहीत धरले जाईल.

राजपत्र क्र./आधार कार्ड क्र. गुरनानी, अमेरिकेचे नागरिक, सध्या एम२५१४४३३३ प्रमाणे रिध्दी मनोज १५७०१, कॉलिन्स अव्हेन्यू, युनिट क्र. ९०४, बोरकरचे बदलन मेधावी मनोज बोरकर मनी आयल्म बीच फ्लोरिडा ३३१६० येथे गद्रणारे आणि यांचा आणखी एक पत्ता फ्लॅट क्र. असे ठेवले आहे. ३३. सहावा मजला. शारदा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., 'ए' रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२० असा असून त्यांनी खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली मालमत्ता (संक्षेपाने ''सदर मिळकत'') माझ्या अशिलांना विक्री

र्डमेल आयडीः cs@herculeshoists.in सूचनेसाठी पुरकपत्र दिनांक १६ जुलै, २०२५ हर्क्युलस हॉईस्ट लिमिटेडच्या

भागधारकांना सदर आमच्या मौल्यवान भागधारकांना कळविण्यात येते की पुरकपत्र हे १६ जुलै २०२५ रोजी मूळ प्रकाशित हक्युंलस हॉर्डस्ट लिमिटेडच्या वार्षिक

जारी करण्यात येत आहे. बाबीचा समावेश करणे हा आहे. अतिरिक्त विषयपत्रिका बाबी : आर्थिक वर्ष

२०२५-२६ करिता कंपनीने करावयाचे महत्त्वाचे संबंधित पक्षकार व्यवहार मजुरीसाठी दिनांक १६ जुलै २०२५ रोजीच्या

बाबीमध्ये कोणताही बदल नाही.

सचनेची पत कंपनीची वेबासाईट www.herculeshoists.in वर उपलब्ध आहे आणि त्यांच्या नोदणीकृत इमेल पत्त्यावर भागधारकांना पाठविण्यात आली

कोणत्याही चौकशीसाठी भागधारक cs@herculeshoists.in येथे कंपनी सचिवांना संपर्क करू शकतात

मंडळाच्या आदेशादारे

दिनांक : ०२/०८/२०२५

दिनांक : ०२.०८.२०२५

ठिकाण : दोणागिरी, नवी मंबई

त्याच्या माहितीसाठी सर्व संबंधित व्यक्तींना याव्दारे सूचित करण्यात येते की मी. इशिता परेश शाह, परेश दलसुखलाल शाह यांची कन्या, सध्या वास्तव्य ७१८ ई जॉर्जिया स्ट्रीट, अपार्टमेंट ३५०, इंडियानापोलिस, इंडियाना ४६२०२, यूएसए येथे, यांनी माझ्या वतीने परेश दलसुखलाल शाह आणि जीत परेश शाह, राहणार, १९०४, कृष्णा हेरिटेज, न्यू लिंक रोड, बोरिवली

> (पश्चिम), मुंबई ४०००९१ येथे, यांच्या नावे **११ डिसेंबर २०२०** रोजी केलेला पॉवर ऑफ ॲटर्नीचा दस्तऐवज रद्द, रहित व अवैध घोषित करत आहे. मी १८ जानेवारी २०२५ रोजी केलेल्या रद्दबातल करण्याच्या दस्तऐवजान्वये वरील परेश दलसुखलाल शाह आणि जीत परेश जार यांना टिलेल्या सर्व अधिकार सत्ताधिकार व हक्क मी रद्द केले आहेत, जे ११ डिसेंबर २०२० रोजीच्या पॉवर ऑफ ॲटर्नी दस्तऐवजाद्वारे दिले होते. त्या अनुषंगाने, १८ जानेवारी २०२५ रोजीच्या रद्द करण्याच्या दस्तऐवजाद्वारे, वरील परेश दलसुखलाल

शाह व जीत परेश शाह यांना आता माझे

प्रतिनिधित्व करण्याचा किंवा माझ्या वतीने

ज्यांना संबंधित असेल

कोणतेही कृत्य करण्याचा कोणताही अधिकार शिल्लक राहिलेला नाही. कोणीही व्यक्ती वरील परेश दलसुखलाल शाह व जीत परेश शाह, किंवा त्यांच्यामार्फत नेमण्यात आलेल्या कोणत्याही तृतीय पक्षासह, १८ जानेवारी २०२५ रोजी रद्द करण्यात आलेल्या पॉवर ऑफ ॲटर्नीच्या आधारावर व्यवहार करत असेल / केलेला असेल, तर तो / ती व्यक्ती स्वतःच्या जोखमीवर व जबाबदारीवर कार्य करेल, आणि मी अशा कोणत्याही कृत्य, कृती,

राहणार नाही. सर्व संबंधित व्यक्तींना याची नोंट घेण्याचा सल्ला व इशारा देण्यात येत आहे. दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२५

व्यवहारासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार

स्थळ : मुंबई डशिता परेश शाह

सी.आर. क. ३१ मदागाव मुंबई येथील सिटी सिव्हिल कोर्टात कॉमर्शियल मुकदमा क्र. १२२५ ऑफ २०२४ (सिव्हिल प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर ओ३७ अंतर्गत)

(सी.पी.सी. नियम २०(१-अ) अंतर्गत का प्रसिद्धीसाठी) अर्ज दाखल दिनांक: ०७/०२/२०२४

अर्ज मंजूर दिनांक: २०/०६/२०२४ सिव्हिल प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर ओ३७ नियम २ अंतर्गत उत्तर देण्यासाठी समन्स **स्टेट बँक ऑफ इंडिया,** भारतीय स्टेट बँक अधिनियम

.... अधिकृत प्रतिनिधी व शाखा व्यवस्थापक **श्री**. अजयकुमार रामकरण वर्मा, वय ४३ वर्षे. यांच्या मार्फत मुख्य कार्यालयाचा पत्ता: मॅडम कामा रोड मुंबई ४०००२१ व शाखा कार्यालय: स्टेट बँक ऑफ . इंडिया, नाहर वेस्ट १७६११, गोल्ड सील हाऊस. . सीएट टायर्सजवळ, भांडुप व्हिलेज रोड, नाहर पश्चिम ४०००७८ ई-मेल आयडी: sbi.17611sbi.co.in

संपर्क क्रमांक: ८८०५८११७८५

मेसर्स आर जी फर्निचर वर्क्स, तिचे मालक श्री प्रकाश जगन्नाथ मेस्त्री यांच्यामार्फत, वय माहित नाही, व्यवसाय व्यवसाय पत्ता: रूम क्र. ३, यशोदाबाई चाळ जामील नगर, भांडुप पश्चिम, मुंबई ४०००७८ व २ जे. जे. डीसोझा चाळ, जामील नगर, भांडुप पश्चिम, मुंबई ४०००७८ संपर्क क्रमांक ९८६७४७४६३८ ई-मेल आयडी: sbi.17611sbi.co.in

प्रति. मेसर्स आर जी फर्निचर वर्क्स. वरील प्रतिवादी

. (दि. ११/१२/२०२४ रोजी मा. न्यायमूर्ती श्री. व्ही. एस. हिंगणे, कोर्टरूम क्र. ३१ यांच्याद्वारे चेंबर समन्स् क्र. २४६३ ऑफ २०२४ मध्ये प्रार्थनापत्र कलम-(अ) मंजूर केल्याप्रमाणे) शुभेच्छा! वरील नमूद वादीने सिन्हिल प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर ओ३७. नियम २ अंतर्गत आपल्याविरुद्ध मा. न्यायालया वरीलप्रमाणे दावा दाखल केला आहे. म्हणन वादीने प्रार्थना केली आहे की:-

(अ) प्रतिवादीने वादीस रु. ५.७०.५०४.७८/ (अक्षरी: पाच लाख सत्तर हजार पाचशे चार रुपये व अङ्क्याहत्तर पैसे) ही रक्कम, जी दाव्याचे परिशिष्ट 'जी' मध्ये दिल्याप्रमाणे देय आहे, ही रक्कम अदा करावी. तसेच, रोख कर्जखात्यावर (खाते क्र ३७८३४२४८१३५) प्रत्यक्ष थकीत रक्कम रु. २,५४,३३४.५५ (अक्षरी: दोन लाख चौपन्न हजार तीनशे चौतीस रुपये व पंचावन्न पैसे) यावर वार्षिक १० ९५% दराने व्याज आणि दंडात्मक व्याज दर २% प्रमाणे अर्ज दाखल दिनांकापासून वसुलीपर्यंत किंवा मा न्यायालयाला योग्य वाटेल त्या दराने व कालावधीत व्याज देण्यात यावे.

(ब) या खटल्याचा खर्चही प्रतिवादीकडून वस्ल करण्यात यावा (क) मा. न्यायालयाला योग्य वाटतील अशी इतर

. पढील दिलासा द्यावा. आपल्याला आदेश दिला जातो की. समन्स प्राप्त दिनांकापासून १० दिवसांच्या आत आपण मा. न्यायालयात उपस्थित राहण्याची नोंद करावी. जर आपण ते केले नाहीत. तर अशा १० दिवसानंतर वाटीस वरील रक्कम रु. ५,७०,५०४.७८/- व इतर मागितलेल्या रक्कमेसह खर्च व न्यायालयाने आदेशित केल्यास व्याजासाठी डिक्री मिळवण्याचा हक्क मिळेल. जर आपण हजेरी लावण्याची नोंद केली, तर वादी आपल्याला न्यायालयीन सुनावणीसाठी समन्स पाठवेल. त्या

बचावासाठी परवानगी मिळू शकते, जर आपण प्रतिज्ञापत्राद्वारे किंवा अन्य प्रकारे मा. न्यायालयास ह पटवन दिले की. या दाव्यात वास्तव स्वरूपात बचाव आहे किंता आपणाम टाव्याचा बचाव करण्याची योग्य कारणे आहेत. च्या सही व शिक्क्यासह हे सादर करण्यात

सुनावणीवेळी आपण मा. न्यायालयास या दाव्याच

-बचाव करण्यास परवानगी मागू शकता.

मा. न्यायालया येत आहे. दिनांक: २३ डिसेंबर, २०२४

सही/-(नोंदणी अधिकारी) सिटी सिव्हिल कोर्ट, मुंबई

सही/- शिक्कामोर्तब २३ डिसेंबर, २०२४ रोजी

श्री. योगेश पी. राणे वादीचे वकील कार्यालयाचा पत्ता: ४४, अपर ग्राउंड फ्लोअर, खताउ

स्टॉप समोर, फोर्ट, मुंबई ४०००२३ संपर्क क्रमांक: ९९२०९०६४८६ ई-मेल आयडी: raneyogesh33@gmail.com टीप: या दाव्याची पुढील तारीख ०६/०८/२०२५ आहे. कृपया या दाव्याची स्थिती व पुढील/पुढील तारीख सिटी सिव्हिल व सत्र न्यायालय, ग्रेटर मुंबईच्या

### जाहीर नोटीस

हया नोटीसीने सर्व लोकांना कळविण्यात येते की

गाव मौजे सारजामोरी, ता. वसई, जि. पालघर येथित सर्वे नं. ४३/-- , सर्वे नं. १५/२ , सर्वे नं. १५/५ , सर्वे नं १५/९, सर्वे नं, ३७/३, सर्वे नं, ३९/४, सर्वे नं, ४२ ३, सर्वे नं. ४२/४, सर्वे नं. ४२/११, व सर्वे नं. ४२/१५ ही मिळकत आमचे अशिल १. श्री. भालचंद्र लक्ष्मण पाटील व २.श्रीमती. मिना किशोर म्हात्रे दोन्ही रा चंद्रपाडा. वाकीपाडा. ता. वसई. जि. पालघर हयां व त्यांचे दतर करंबिय यांचे समार्दक मालकी करू वहीवाटीची आहे. आमचे अशिलांनी १. मे. पर्लस सना इन्फ्रास्टक्चर डेव्हलपर्स तर्फे भागीदार, श्री. सुयश सभाशचंद्र लिमये व २ में सना एन्टरप्रायजेस तपे ागीदार श्री. यासीन अल्लाउद्दीन भर्दा व श्री.अब्दुल राशिद सलेमान चरोलिया यांना कायदेशिर नोटीर पाठवन दिनांक २८/११/२००६ रोजीचे कळमखत्यारप रध्द केले आहे व दिनांक २९/११/२००६ रोजीच साठेकरार मुदतबाहय झालेला आहे. तसेच आपण श्री. राजाराम भास्कर पाटील कळमखत्यार लिह-देणार हे दिनांक ०७/०९/२००७ रोजी मयत झाँ असताना व श्री. आत्माराम कृष्णा पाटील कळमखत्यार लिहन देणार हे दिनांक ०१/०७/२००५ ोजी मयत झाले असताना त्याची माहिती तम्हार असताना तुम्ही मयत व्यक्तीचे कुळमुखत्यारपत्र वापरुन दिनांक ०१/०२/२०११ रोजीचा करार नोंदणीक केला आहे व मयत व्यक्तीचे कुळमुखत्यारपत्र वापरु टावलापन गन्हा केला आहे. तमी आपने अणिलां वर नमद मिळकती बाबत आमच्या अशिलांच्या लेखें संस्मती शिवाय कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहा करु नये व तसा काही व्यवहार केलेस तो आम

श्री. अक्षय दिलीप पाटील (वकील) गोखिवरे, रेजऑफीस, वसई पु., ता. वसई, जि

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की ईएटी इंडिया पायत्वेर लिपिरेट व रिकॅर्स्स मेल्म पायत्वेर लिपिरेट "सदर कंपन्या") या कंपन्यांचे संचालक गधारकांमध्ये सध्या वाद सुरू आहेत.

सदर कंपन्यांमध्ये समान संचालक व भागधारक असलेल्य काही व्यक्तींनी, कायद्याच्या विरुद्धपणे, अधोहस्ताक्षरी यांना संचालक पदावरून बेकायदेशीररीत्या हटविण्याच प्रयत्न केला असून, सदर हटविणे सध्या आव्हानाखाली आहे. सदर व्यक्ती आता खाली नमूद केलेल्या मालमत्तांमध्ये ("सदर मालमत्ता") तृतीय पक्षांचे हक निर्माण करण्याचा अथवा अशा मालमत्तांशी व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य भाहे व सर्व संचालक व/किंवा बहुतांश भागधारकांच्या ग्रिमीणियास होत आहे 

३. फ्लॅट क्र. २०४, जिया आर्केड, प्लॉट क्र. ५, सेक्ट १३, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९, जिल्हा ठाणे उपजिल्हा वाशी; ४. फ्लॅट क्र. ९०५. अपोलो. हिरानंदानी फॉर्च्यन सिटी.

व खल्या कार पार्क क्र. ४३ सहित. रिकॅम्बी सेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्य मालमत्ता: फ्लॅट क्र. ४-बी, प्रेम कटीर, चौथा मजला १७७, मरीन ड्राईव्ह, बॅकबे रिक्लेमेशन, मुंबई ४०००२० व गॅरेज क्र. ८. ९. १३ व १४ सहित. या संदर्भात जनतेर सतर्क करण्यात येते की, सर्व संचालक व भागधारक यांच लेखी संमती व मंजरी घेणेबाबत खात्री केल्याशिवाय, वरील मालमत्तांबाबत कोणत्याही प्रकारचा खरेदी, विक्री, भाडेपटटा, गहाणखत किंवा इतर कोणताही व्यवहार कर

या सचनेच्या विरोधात कोणीही कोणताही व्यवहा केल्यास, संबंधित व्यक्ती स्वतःच्या जोखमीवर, खर्चावर व परिणामांवर तो करील व अधोहस्ताक्षरी कोणत्याही दावे

दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२५ सुप्रिया खन्न फ्लॅट ४-बी, प्रेम कुटीर, चौथा मजला, १७७,

# प्रपत्र क्र. १६

सोसायटीचे भांडवल /मिळकत मधील मयत व्यक्तीचे शेअर्स आणि हितसंबंध हस्तांतरासाठी दावा किंवा आक्षेप मागविणारा सचनेच्या स्वरूप

श्री. हरकिसनदास मोतीलाल शाह, दि. दूरू महल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि चे सभासद त्याचा पत्ता येते ८४, मरिन डायव्ह

यांच्याकडन दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांच्या

शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य -पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर सोसायटीच्या उपविधीतील तरतदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल. सोसायटीच्या भांडवल/मिळकत मध्ये मयत सभासदांच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतर साठी सोसायटीकडे काही असल्यास, दावे/आक्षेप प्राप्त झाल्यास तर तो सोसायटीच्या उपविधी मधील दिलेल्या पद्धतीने व्यवहार केला जाईल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत निरीक्षणासाठी टावेदार/आक्षेपकांदारे सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे स. १०.०० ते सायं. ६.००

> दि दूरू महल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. करिता आणि च्या वतीने सही/-

> > अल्पेश जैन

मानद सचिव

उत्तरेस

पूर्वेस

दिनांक

: झवेरी रोड

पश्चिमेस : एस.एल. रोड

दक्षिणेस : सी.टी.एस. क्र. १२४२

: सी.टी.एस. क्र. १२२६

: ०५ ऑगस्ट, २०२५

दिनांक : ०५/०८/२०२५ ठिकाण : मंबई

### जाहीर नोटीस

तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण यांचे न्यायालयात अर्जदार श्री. जनार्दन बाळ् उगले व इतर २०. रा. सायवन, ता. वसई. जि. पालघर यानी गाव मौजे सायवन, ता. वसई येथील स.नं. १२४, हि.नं. १, क्षेत्र ०.४३.५० आकार ०.०६, स.नं. १२४ हि.नं ३ हे.आर. ०.६१.०० आकार ८.०६ या जमीनीचे मालक १. श्री. योगेश चंदलाल पताप ग सायवन ता वसई जि पालधर यांचे नावे दाव्यातील ७/१२ उताऱ्यात कब्जेदार सदरात आहेत. सदर जिमनीची अर्जदार यांनी महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग २१/२०२५ कायदा अन्वये, दिनांक १०/३/२०२५ रोजी दाखल केलेला आहे. सदरची जमीन श्री. जनार्दन बाळु उगले व इतर सायवन, ता. वसई, जि. पालघर यांचे कब्जेवहिवाटीत आहे. जिमनीचे मालक १. श्री. योगेश चंदुलाल प्रताप रा. सायवन हे गैरहजर असल्याने त्याना नोटीमा बजावता आले नाही. सदर नोटीसीबाबत कोणाची हरकत असल्यास त्यांनी दिनांक १९/८/२०२५ रोजी सुनावणीच्या अंतीम तारखेस हजर राहन लेखी हरकत नोंदवावी. त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सहीxxx तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, वसई

#### वकिल संदेश पवार जाहीर नोटीस वसई येथील मा. श्री.एस.आर. निकम, तिसरे सह दिवाणी न्यायाधिश, व. स्तर, वसई यांच्या न्यायालयात

ने ता. २२/०८/२०२५ विवाह याचिका क्र. २१/२०२५

सौ दिपाली किरण धुमाळ ...पिटीशनः विरुध्द श्री किरण संजय धमाळ ...रिस्पॉन्डन

**श्री. किरण संजय धुमाळ**, राहणार- रूम नं.२०१ साई वेदात अपार्टमेंट, सर्वोदय वसाहत, टाकी रोड तुलींज, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर . ज्या अर्थी सदरचे अर्जदार हयांनी में. ३ रे सह दिवार्ण यायाधीश (व स्तर) वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतच विवाह याचिका दाखल केला आहे

त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की सदरह विवाह याचिकामध्ये, सामनेवाले श्री. किरण संजय धुमाळ याच्यावर प्रत्यक्ष नोटीसीची बजावणी झालेर्ल नसल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहेत तरी सदर सामनेवाले अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांर्च बाज मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामील होउन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच य लेखावरुन असे कळविण्यांत येते की सदरहु मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यांत देईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणी पुढील तारीख **२२/०८/२०२५** रोजी नेमण्यात आली आहे

प्रायालयाच्या शिक्यानिशी दिली. -हुकूमावरुन SEAL अधिक्षव दिवाणी न्यायालय व.स्तर, वसई

आज दि ३१/०७/२०२५ रोजी माद्या सहीनिशी र

### जाहीर सूचना

सूचना घेण्यात यावी की, माझ्या क्लायंटच्या वतीने खालील अनुसूची – l मध्ये नमूद केलेल्या मालकांच्य क्कसंबंधांचा (Title) तपास करण्यात येत आहे. उ ाधिक स्पष्टपणे खालील अनुसूची – II मध्ये वर्ण हेलेल्या मालमत्तेसंदर्भात आहे

तदर मालमत्तेवर आणि/किंवा त्याच्या कोणत्याह गगावर, भार, वारसा, वाटा, विक्री, असाइनमेंट नामंजस्य करार, विकास अधिकार, दायित्व किंव व्यनबद्धता किंवा मागणी, देवाणघेवाण, विभाजन हाणखत, देखभाल, भाडेपड्टा, भाडेपड्ट ारणाधिकार, परवाना, भेटवस्तू, ताबा, भागीदार्र इंपड्डा, विश्वस्तृत्व्यवस्था, शुल्क, मृत्युपत्र, तारण हमी, सुविधा, कर्ज, एफएसआय वापर, आगाऊ रक्कम ननाई, कर्ज किंवा इतर कोणत्याही जप्तीद्वारे किंव कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंव ोधानिक प्राधिकरण किंवा मध्यस्थी, प्रिरिक्रप्शन किंव गी–एम्प्शन किंवा भाराने दिलेल्या कोणत्याही डिक्री गा–एन्स्रान किया नारान चिरारिया कागरवाहा । छक्रा, भादेश किंवा निवाड्याअंतर्गत, कोणत्याही प्रकारे किंवा भन्यथा, कोणताही दावा किंवा अधिकार असलेल्या जन्यया, कानसाहा दाया विचा जावकार जरसल्य कोणत्याही व्यक्ती/समाज/न्यासाने या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून सात (७) दिवसांच्या आर गाच्या/तिच्या/त्यांचा हिस्सा किंवा दावा, जर असेल र, सर्व सहाय्यक कागदपत्रांसह, अधोरेखित करणारया व्यक्तीला कळवणे आवश्यक आहे. अन्यथ अशा दाव्याचा संदर्भ न घेता भविष्यातील कोणताई यवहार/हस्तांतरण केले जाईल आणि अशा

# व्यक्ती/व्यक्तींचे सर्व दावे, जर असतील तर, माझ्य क्लायटवर बंधनकारक नसून ते माफ मानले जाईल. वरीलप्रमाणे नमूद केलेली अनुसूची — l: (मालकांची नावे):

)वसंत महादेव घरत 2) यमाबाई महादेव घरत गंगाबाई गोपाळ डुंगीकर 4)रंजना सुरेश भोई

नम्द केलेली अनुसूची — II: (सदर मालमतेचे वर्णन)ः

मावेश आहे, ज्याचे सर्वेक्षण क्र. ३०३/१ असून, एकूण क्षेत्रफळ ३७ ० चौ. मीटर, जी गाव — विंधणे, तालुका-ररण, जिल्हा – रायगड येथे स्थित आहे. (सदर ालमत्ता यापुढे "सदर मालमत्ता" म्हणून ओळखली अधिवक्त नारीख ०५/०*८*/२०२५ सौरभ वाणी,

मंबई उच्च न्यायालय मोबाइल क्रमांक - ७९७७०७६५८६

# जाहीर सूचना

ह्या नोटीसीदारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की. आमच्या अशिलांच्या सचनेनसार, मी नवीन मंजू को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय सेवराम लालवाणी रोड, मुलंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८० येथे आहे, ह्या . संस्थेच्या खाली नमूद केलेल्या मालमत्तेच्या मालकी

हकाचा तपास करीत आहे. . कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना खाली नमूट केलेल्या मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर कोणत्याही करार. विक्री. हस्तांतरण. गहाण, भार, तारण, अडसर, भेट, मुक्तता, देवाणघेवाण, वहिवाट, अट, अटी व शर्ती, भाडेकरार, असाइनमेंट, भाडेपटटा, उपभाडेपटटा, वापर, ताबा, विभागणी, ट्रस्ट, वारसा, थिकत कर व/किंवा अधिभार, देयके व देखभाल, विकास हक्क, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा डिक्री. एफएमआय वापर. लिखित दस्तऐवज, जप्ती, प्री-एम्पशन, लिस पेन्डन्स व/किंवा मळ हकाचे दस्तऐवज त्यांच्या ताब्यात असणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे दावा / हक / स्वत्व असल्यास, त्यांनी लेखी स्वरूपात, त्यासोबत प्रमाणित खरे प्रती दस्तऐवजांचे पुरावे जोडून, खाली नमूद केलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर या नोटीसच्या दिनांकापासून चौदा (१४) दिवसांच्या आत २१३, २ रा मजला, रिझवी चेम्बर्स, हिल रोड, लकी हॉटेल शेजारी, बांदा (पश्चीम) मुंबई-४०००५२ येथे कळवावे, अन्यथा अशा कोणत्याही दाव्यांचा विचार न करता हक तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व असे दावे त्यागलेले असल्याचे गृहित धरले जाईल.

तपशील वरील उल्लेख केलेले परिशिष्ट फ्लॅट क्रमांक ३४, ७ वा मजला, कार्पेट संपूर्ण लीजहोल्ड भूखंड किंवा जिमनीचा तो भाग, अंटाजे १९९५ चौरस यार्ड म्हणजे सुमारे १६६८

चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड, प्लॉट क्र. ६७, एन्टी क्र. २६३, नवीन सर्व्हे क्र. १००० आणि हिस्सा क्र. ६८, सी.टी.एस. क्र. १२२५, १२२५/१, १२२५/२, १२२५/३ आणि १२२५/४, सर्व मुलुंड (पश्चिम) (मुलुंड स्कीम जी), तालुका कुर्ला, यांच्या अंतर्गत येणाऱ्या जिमनीसह त्यावरील तीन विंग्स असलेली "अ" 'ब'' व ''क'' अशी डमारत व इतर बांधकामे ज्यांना ''नवीन मंज'' (सध्या पाडलेली) म्हणन ओळखले जाते व ती मालमत्ता नवीन मंज को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लिमिटेड यांची आहे. ही मालमत्ता गांधीनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ येथे मुंबई उपनगर नोंदणी जिल्हा व उपजिल्हा अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका ''टी'' हद्दीत स्थित आहे व खालील प्रमाणे सीमाबद्ध आहे:

दिनांक: ०५ ऑगस्ट, २०२५

सही/-

वकील, उच्च न्यायालय

कदम अँड कंपनी

माझे अशिल **श्री प्रशांत कार्तिक** गहिवासी ए/३०२ सरज व्हेंचर भागोजी कीर मार्ग यांच्या सचनेनसार प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यां खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली मालमत्ता खरेदं करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मी सदर परिशिष्टातील मालमत्तेच्या हक्कसंबंधातील माहितीची चौकशी श्र्र जितेंद्र रामजी गडा यांचेकडून करत आहे. कोणत्याह व्यक्तीस खाली नमद परिशिष्टातील मालमत्तेवर हक्क हिस्सा, वारसा, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, विक्री, गहाण वहिवाट, तारण, देवाणघेवाण, त्याग, मक्तता, वसीय लाभार्थी, देणगी, ट्रस्ट, देखभाल, ताबा इत्यादी स्वरूपात किंवा कोणत्याही करार टस्तारेवज कार्याटपच ले लिहीलेले करार, कौटुंबिक समजुती, सेटलमेंट, खटल यायालयाचा आदेश, अडसर इत्यादी कोणत्य स्वरूपात कोणताही दावा / हक्क / स्वत्व असल्या त्यांनी अशा दाने / मागण्या / आक्षेप वैध दस्तऐनजांच प्रतींसह, या नोटीसच्या प्रसिद्धीपासन १५ (पंधरा १५ दिवसांच्या नंतर प्राप्त होणारे कोणतेही दावो ग्राह **धरले जाणार नाहीत,** आणि असे मानले जाईल व कोणतेही हक्क / टावा / स्वत्व अस्तित्वात नाहीत आ अशा सर्व दावे स्वेच्छेने त्यागलेले अथवा सोइन दिले आहेत, असे गृहीत धरले जाईल व ते माझ्या अशिलांस कोणत्याही प्रकारे बाध्यकारी राहणार नाहीत. व खरे यवहार पुढील कोणत्याही नोटीशिविना पूर्ण केला जाईल

जाहीर सूचना

परिशिष्ट फ्लॅट क्र. ६०२, अंदाजे ६६०.५० चौ. फूट (कार्पे क्षेत्रफळ), सहावा मजला, शुभश्री इमारत, शुभश्री को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. लीजहोल्ड प्लॉट क ९५, शिवाजी पार्क इस्टेट स्कीम १, रानडे रोड एक्स्टेंश दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८, ही मालमत्त् कॅडस्टल सर्वे क्र. १८०५, माहीम विभाग, नोंदणी जिल्ह मुंबई शहर, आयलंड सिटी ऑफ मुंबईच्या मर्यादेत स्थित

वरील फ्लॅट क्र. ६०३ संदर्भातील सोसायटी<sup>न</sup> रमभागांमध्ये समावेश आहे. सही/ . ॲड. अनिल ए. जकातदा

बी.ई.(केमिकल),एल.एल.बी.,डी.सी.एल.वकील उच्च न्यायात नोटरी भारत सरक नाटरा सारत सरक प्रमुख कायदेशीर विभाग : भाजप, वांद्रे विधानसभ् व्हिजिटिंग प्राध्यापक जी. जे. अडवाणी लॉ कॉले चेंबर युनिट क्र. १, साकिब बिलिंडग (तवा हॉटेल डमारत), टर्नर रोड, वांदे (पश्चिम) मुंबई ४००० ५० दुर्धन्ती : ०२२ -२६४३ ५८०६ / ०७ स्थळ : मुंबई मोबा. : ९८२०२ २१५४३ / ९९३०६ २१५४३ दिनांक:०५-०८-२०२५ई-मेल: aniljakatdar@gmail.com

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य नागरिकांना कळविण्यात येते माझ्या अशिल क. मर्सी फर्नांडिस यांच्यावतीने ही जाहीर सचना प्रसिद्ध केली जात आहे की. खाली दिलेल्या परिशिष्टामध्ये अधिक स्पष्टपणे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता ही माझ्या क्लायंटच्या मालकीची आहे आणि त्यांनी सदर परिशिष्टातील मालमत्ता (१) श्री तारिक अनीस अत्तरवाला व (२) सारा अजीम्हीन खान, पत्नी श्री तारिक अनीस अत्तरवाला यांना विक्री करण्याची

इच्छा व्यक्त केली आहे. म्हणून, खाली नमूद केलेल्या परिशिष्टातील मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, गहाण, तारण, भेट, देखभाल, वारसा, ताबा, भाडेपट्टा, भाडेकरार, उपभाडेपट्टा, तारणहक्क, परवाना हायपोथेकेशन, हस्तांतरण किंवा लाभहक टस्टच्या अंतर्गत. प्रिस्क्रिप्शनचा हक किंवा प्री-एम्प्शनचा हक्क, कोणताही करार, वाटप, डिक्री, आदेश, पुरस्कार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीस कोणताही दावा असल्यास. त्यांनी संबंधित पुराव्यांसह लेखी स्वरूपात, ही

जाहिरात प्रसिद्धं झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत (दोन्ही दिवस धरून) माझ्या कार्यालयात कळवावे. अन्यथा असे मानले जाईल की सदर व्यक्तीचा दावा स्वेच्छेने त्यागलेला किंवा सोडून दिलेला आहे. परिशिष्ट

फ्लॅट क्र. अ-५०३, अंदाजे ७६१ चौ.फुट (कार्पेट क्षेत्रफळ), व कार पार्किंग स्पेस क्र. ४. . न्यू होरायझन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., धूप छांव, ऑफ ४ बंगला रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८, सी.टी.एस. क्र. १३६५, १३६५/१, १३६५/३ ते १३६५/९, चार बंगला समोर, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई ४०० ०५८ येथील स्थावर मालमत्ता. शेअर प्रमाणपत्र क्र. ५३, डिस्टिंक्टिव्ह क्र. २६१ ते २६५ (दोन्ही क्रमांक धरून), प्रत्येकी रु. ५०/- किंमतीचे

सही/-ॲड. के. एम. यादव शॉप क्र. ४, श्री सिद्धिविनायक सीएचएस लि. स्टेशन रोड, विक्रोळी (पश्चिम), मुंबई 800063

मो.: ९९२०३६३४२९ / ९०७६५१६४६९ स्थळ : मंबई दिनांक : ०५.०८.२०२५

# जाहीर सुचना

ह्या द्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की. आमच्या अशिलांच्या सूचनेनुसार, (१) श्रीमती कंचन विशाल भावे आणि (२) श्री विशाल विष्णू भावे ह्यांचे खाली नमूद केलेल्या जागेवरील ("सदर परिसर") हकांचे शीर्षक आम्ही तपासत आहोत.

कोणतीही व्यक्ती/व्यक्तीगट. ज्या कोणत्याही प्रकारे खरेदी, हस्तांतरण, सुपुर्दगी, गहाण, कब्जा, तारण, भाडेपट्टा, विश्वास, देणगी, चार्ज, वारसाहक, देखभाल किंवा इतर कोणत्याही प्रकारे सदर जागेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर दावा, हक्क, अंश, मालकी, स्वारस्य किंवा मागणी ठेवत असतील, त्यांनी ती त्यांच्या मळ दस्तऐवजांच्या प्रतींसह, ह्या नोटीसच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील पत्त्यावर आम्हाला लेखी स्वरूपात कळवावी:-३०५-३०६, तिसरा मजला, युसुफ बिलिंडग, एम. जी. रोड, फोर्ट, मंबई ४०० ००१. जर वरील मुदतीत कोणीही आपला दावा लेखी स्वरूपात सादर केला नाही, तर असे गृहीत धरले जाईल की सदर जागेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर कोणाचाही असा कोणताही हक, स्वारस्य, मालकी, दावा किंवा मागणी अस्तित्वात नाही आणि असे कोणतेही हक्क वगळण्यात, बाद करण्यात, टाकून दिलेले व त्यागलेले समजले जातील.

# खाली नमूद केलेल्या जागेचा

क्षेत्रफळ अंदाजे ८०० चौरस फूट, इमारत: पुष्कर, ज्युलियन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जमीन: सी. एस. नं. ३४४, माहीम विभाग, स्थित: ७३५, बी. डब्ल्यू. पाठारे मार्ग, दादर, मुंबई - ४०० ०२८. यासोबतच ग्राउंड फ्लोअरवर डाव्या बाजूने सहावा बंद गॅरेज, क्षेत्रफळ अंदाजे १६० चौरस फूट आणि ज्युलियन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्यत्व, ज्यामध्ये पूर्णपणे भरलेले १० शेअर्स आहेत, जे खालील प्रमाणे आहेत: विशेष क्रमांक १६६ ते १७० (दोन्ही क्रमांक धरून) विशेष क्रमांक ३५६ ते ३६० (दोन्ही क्रमांक धरून) हे शेअर्स शेअर सर्टिफिकेट क्रमांक ३४ अंतर्गत दिलेले आहेत.

सही/

आशापुरा माइनकेम लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः जीवन उदयोग बिल्डिंग, ३रा मजला . २७८ डि. एन . रोड, फोर्ट, मंबर्ड १ दुरध्वनी कु .: +९१-२२ ६६२२१७०० फॅक्ट्स: +९१-२२ २२०७४४५२ संकेतस्थळ: www.ashapura.com गंतवणकदारांसंबधी ई मेतपद्ता: cosec@ashapura.com कंपनीचा ओळख क ः

सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक सत्त्वी) नियम, २०१५च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२५ रोजी संपत्नेत्या पहित्या त्रैमासीक स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरिक्षित (हंगामी) निकाल निष्कर्ष पटलावर घेण्यासाठी आणि अन्य कार्यसूची करिता कंपनीच्या संचातक मंडळाची सभा, **मंगळवार, १२ ऑगस्ट, २०**२५ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आते आहे .

www.ashapura.com या संकेत स्थळावर तसीचा स्टॉक एक्सचों जच्या www.bseindia.com a www.nseindia.com या संकेत स्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे .

माझ्या अशिल **श्रीमती प्रियांका पी. बाग** ए/३०२, सुरज व्हेंचर, भागोजी कीर मार्ग शितलादेवी, माहिम (पश्चिम), मुंबई ४०० ०१६, यांच्या सूचनेनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या खालीर परिशिष्टामध्ये नमूद केलेली मालमत्ता खरेदी करण्याच्य इच्छेने आहेत. मी श्री हरिकशन नोटंदास जगवानी यांच . गरिशिष्टातील नमुद मालमत्तेवरील हक तपासत आहे कोणत्याही व्यक्तीम हक्क हिस्सा वारसा भाडेपटट काणत्याहा व्यक्तास हक्क, हिस्सा, वारसा, माडपट्टा उपभाडेपट्टा, विक्री, गहाण, वहिवाट, तारण, देवाणघेवाण त्याग, मुक्तता, वसीयत, लाभार्थी, देणगी, ट्रस्ट, देखभाल ताबा इत्यादी स्वरूपात किंवा कोणत्याही करार. दस्तऐवज कागदपत्र, लेखी लिहीलेले करार, कौटुंबिक समजुर्त मेटलमेंट खटला न्यायालयाचा आदेश अडमर इत्यात कोणत्याही स्वरूपात खाली नमूद परिशिष्टामध्ये दिलेल्य मालमत्तेवर कोणताही दावा, हक, स्वत्व किंवा अधिका असल्यास त्यांनी आपल्या दावे / मागण्या / आक्षेप वैध इस्तऐवजांच्या प्रतींसह या जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या १० (दहा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात माझ्याकरं वावे. १० दिवसांनंतर प्राप्त होणारे कोणतेही दाव ग्राह्य धरले जाणार नाहीत, आणि असे मानले जाईल र्क कोणतेही हक / दावा / स्वत्व अस्तित्वात नाही आणि अश

असणार नाहीत. त्यामुळे खरेदी व्यवहार पुढील कोणत्याहं नोटीशिविना पूर्ण केला जाईल. परिशिष्ट रिझवी महाल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. प्लॉट क्र. १०६. टीपीएस ४. वॉटरफिल्ड रोड. वांदे १८.८५ चौ. मीटर (कार्पेट क्षेत्र) क्षेत्रफळाचा, जो की प्लॉट धारक सीटीएस क्र. एफ -९२६ / ९२७ / ९२८ / ९२९

कलल आहत.

दिनांक : ०४ जून २०२५ ऑड. अनिल ए. जकातदार स्थळ : मुंबई बी.ई. (केमिकल), एल.एल.वी.,डी.सी.एल. वकील उच्च न्यायालय प्रमुख, कायदेशीर विभाग : भाजप, वांद्रे विधानसभ

व्हिजिटिंग प्राध्यापक : जी. जे. अडवाणी लॉ कॉले द्रध्वनी : ०२२-२६४३ ५८०६ / ० मोबा. : ९८२०२ २१५४३/९९३०६ २१५४३ ई-मेल : aniljakatdar@gmail.com

# Brite

सीआयएन : एल२५२०९एमएच१९४६पीएलसी००५०५६ नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. ९१, ९वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. २, २२५, निरमन पॉईंट, मुंबई- ४०००२१. फोन: ८८२८२०४६३५, ई-मेल : invcom@brightbrothers.co.in

प्रत्यक्ष समभागांच्या हस्तांतर विनंत्यांना पुन्हा दाखल करण्यासाठी स्पेशल विंडोकरिता भागधारकांना सूचना

२. २०२५ दिनांकित सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/ पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ ला अनुसरुन भागधारकांना याद्वारे कळवण्यात येते की, स्पेशल विंडो ही हस्तांत विलेख (म्हणजेच प्रत्यक्ष समभागांच्या हस्तांतर विनंत्या) पुन्हा दाखल करण्यासाठी उघडण्यात येत आहे. जी ०१ एप्रिल २०१९ च्या पूर्वी दाखल झालेल्या आणि जे दस्तावेज / प्रक्रिया मधील त्रर्टी / किंवा अन्य काही कारणांमळे नाकारण्या आली/परत केली/लक्ष दिले गेले नाही. सदर विंडो ही ०७ जुलै, २०२५ पासून ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत सहा महिन्यांच्य कालावधीकरिता खली राहील.

ज्या गुंतवणुकदारांनी प्रत्यक्ष माध्यमातील सिक्युरिटीजच्या हस्तांतरणाकरिता अंतिम तारीख ३१ मार्च, २०२१ चुकवलं त्यांना वरील सदर वेळेत आमचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए), मे. एमयुएफजी ईनटाईम इंडिया पायव्हेट लिमिटेड (पर्वी लिंक ईनटाईम इंडिया पायव्हेट लिमिटेड अशी जात) सी-१०१ १ला मजला २४७ पार्क लाल बहादूर शास्त्री मागर, विक्रोळी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र ४०००८३ यांचेकडे प्रत्यक्ष शेअर्सची हस्तांतर विनंती पुन्हा दाखल

ब्राईट ब्रदर्स लि. सार्ठ

ठिकाण : मंबई

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट-मुंबई विभाग द फेडरल बँक लि.. लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट-मंबई विभाग. १३४, १३वा मजला, जॉली मेकर चेंबर्स ॥, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. ई-मेल : mumlcrd@federalbank.co.in. दरध्वनी : ०२२-२२०२२५४८/२२०२८४२७

# कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी फेडरल बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ॲक्ट म्हणून) अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (ह्यापुढे उल्लेख रुल्स) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर **करून दिनांक १२/१०/२०२२** रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार (१) युवराज दगडु पाटील, श्री. दगडु पांडरंग पाटील यांचा मलगा. आणि (२) सौ. अनिता यवराज पाटील. श्री. यवराज दगडु पाटील यांची पत्नी, दोघेही येथे फ्लॅट क्र: ३०६, ३रा मजला, साईनाथ अपार्टमेंट, स. क्र.: ६५/५ (भाग), रवी किरण सीएचएसएल, चेरा नगर, मानपाडा रोड, नांदिवली, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४२१२०१ यांना सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ३३.११.९०८.७८ (रुपये तेहेतीस लाख अकरा हजार नऊशे आठ आणि अठठ्यात्तर पैसे मात्र) एकत्रित सह व्याज आणि परिव्यय अशा रकमेची परतफेड सदर

सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने. याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता (तारण मिळकती) विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लिमिटेड च्या डायरी क्र. ११४२ सन २०२५ अन्वये सन्माननीय कर्ज वसुली न्यायाधिकरण - २, मुंबई यांच्यासमक्ष सादर केलेल्या अर्जानुसार ०५/०७/२०२५ रोजीसप्रमाणे दावा केलेली एकूण रक्कम रु. ४५,५१,९७१.७७ (रुपये पंचेचाळीस लाख एकावन्न हजार नऊशे एकाहत्तर आणि सत्यात्तर पैसे मात्र) एकत्रित सह प्रदान/वसुलीच्या दिनांकापर्यंतचे त्यावरील पुढील व्याज आणि परिव्यय/अन्य प्रभार इ. या रकमेसाठी भाराअधीन राहील.

# तारण मिळकतीचे वर्णन

नांदिवली ग्राम पंचायत, तालुका आणि उप-नोंदणीकृत कल्याण, जिल्हा ठाणेच्या हद्दींमधील गाव नांदिवली ग्रामपंचायत, रवी किरण सीएचएस लि., चेरा नगर, डोंबिवली पूर्व, तालुका कल्याण, ठाणे - ४२१२०१ च्या सर्व्हे क्र: ६५, हिस्सा क्र: ५ (भाग), प्लॉट क्र: २४ धारक जिमनीवर बांधकामित साईनाथ अपार्टमेंट अशा ज्ञात इमारतीच्या ३ऱ्या मजल्यावरील निवासी फ्लॅट क्र: ३०६, मोजमापित ७८० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्राचे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धतेने पूर्वेला मोकळ्या प्लॉटद्वारे, दक्षिणेला साई चाळ द्वारे, पश्चिमेला

दि फेडरल बँक लिमिटेड करिता

(सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी)

दिनांक : ०१-०८-२०२५ ठिकाण: डोंबिवली पूर्व वकील

L14108MH1982PLC026396 सूचना

सादर साराना। कंपनीररा।

आशापुरा माइनकेम लिमिटेड सचिन पोलके कंपनी साचीव व अध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स) मंबई

द्धि.०४.०८.२०२५

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस यादारे सचित करण्यात येते की. माझ्या अशिलाने ''लाइफस्केप्स एकिनो'' या इमारतीमधील २० व्या मजल्यावरील फ्लॅट क्र २००१, जो की अनंत विष्णू नागवेकर मार्ग, टाटा प्रेसजवळ, प्रभादेवी, मुंबई 🖁 ४०० ०२५ येथे स्थित असून, जो खालील भूखंडावर स्थित आहे:-माहीम येथील अंतिम भूखंड क्र. १२६२ बी टीपीएस ४ आणि सी.एस. नं. ३४ (भाग), माहीम विभाग, तो खालील मालकांकडून खोटी काण्याचा मानम आहे १) श्री श्रेयांस जितेंद्र शहा, २) श्रीमती पायल श्रेयांस शहा. ३) श्रीमती लता जितेंद शहा, आणि ४) श्रेयांस जितेंद्र शहा (हिं.अ.क्.)

कोणत्याही व्यक्तीस / संस्थेस / पक्षास / बँकेस वित्तीय संस्थेस वरील मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर विक्री, विकास, भेट, भाडेपट्टा, लीज, लिव ॲण्ड लायसन्स, वारसा, देवाणघेवाण, गहाण, तारण, भार, टुस्ट, ताबा वहिवार हक जमी दत्यारी कोणत्याही स्वरूपात हक्क / दावा असल्यास, त्यांनी आपला दावा / हक्क सर्व आवश्यक पराव्यांसह लेखी स्वरूपात, खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सादर करावा ऑफिस क्र. १ जयकुमार एजन्सी, सरस्वती महाल कंपाऊंड, रानडे रोड आणि शिवसेना भवन पथ जंक्शनवर, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८. वरील कालावधीमध्ये कोणताही दावा प्राप्त न झाल्यास, असा दावा स्वेच्छेने त्यागलेला / सोडून दिलेला / अमान्य केलेला / रद्द केलेला असल्याचे मानण्यात येईल. स्थळ : मंबर्ड

दिनांक : ०५-०८-२०२५

सही/ पर्णिमा गोपाल पालव

जाहीर सूचना सर्व दावे स्वेच्छेने त्यागलेले किंवा सोडून दिलेले आहेत असे गहीत धरले जाईल व ते माझ्या क्लायंटसाठी बाध्यकार

्पार्टिकाः, २०५, टानास्त ४, पाटरानस्व राउ, पाट्र (पश्चिम), मुंबई ४०००५० येथील दुसऱ्या मजल्यावरील **बीआयआय-२०**४ क्रमांकाचा निवासी फ्लॅट, अंदाजे वांटे गाव तालका अंधेरी नोंटणी जिल्हा मंबई उपनग बृह-मुंबई महानगरपालिका हदीत स्थित आहे. या मालमत्तेर्श संलग्न सोसायटीचे रु. ५०/ – प्रत्येक किंमतीचे पाच शेअर्स डिस्टिंक्टिव्ह क्र. ३९६ ते ४००, ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र क्र. २५, दिनांक ०१ फेब्रुवारी १९९३, रिझवी महाल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. यांनी जारी

चेंबर युनिट नं. १, साकिब बिल्डिंग (तवा हॉटेल इमारत), टर्नर रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५

ब्राईट ब्रदर्स लिमिटेड

वेबसाईट: www.brightbrothers.co.in

करण्याची विनंती करण्यात येत आहे.

अजय अगरवाल

FEDERAL BANK

सीआयएनः एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८

# संकेतस्थळ : www.federalbank.co.in.

अधिकारांचा वापर करून ह्या ०१ ऑगस्ट. २०२५ रोजी घेतला.

अधिनियमाच्या कलम १३(८) च्या तरतदींकडे वेधण्यात येत आहे.

विष्णु अपार्टमेंटद्वारे, उत्तरेला अंतर्गत रस्त्याद्वारे.

सहाय्यक उपाध्यक्ष - । आणि विभाग प्रमुख

NOTE

for the submission in passport office. HAVE CHANGE MY NAME FROM KINJAL NITIN DARJI TO KINJAL NITINKUMAR DARJI AS PER GOVT OF DATED: 24-30, JULY 2025. CL-80459 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM THERESA ELIAS LOPES TO MY NEW NAME TERESA ELIAS LOPES AS PER AADHAR CARD 412288266529 CL-142 MY OLD NAME WAS: SAHIL RAJENDRA BAGWAL HAS BEEN CHANGED TO NEW NAME: SAEEL RAJENDRA BAGWALE

NO 619296239345

SOMASHEKARA M DOB 02-06-1957 TO M SOMASHEKHARA (02/06/1954) AS PER CIVIL DOCUMENTS AFFIDAVIT NO

CL-550 I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH NIDA FATIMA MOHD AKRAM TO 'NIDA FATIMA MOHAMMED AKRAM SHAIKH' AS PER AADHAR. CL-550 A I HAVE CHANGED MY OLD NAME FROM PANKAJ KUMAR SINHA TO NEW NAME

नावात बदल

#### मी माझे नाव दिनांक १२/७/२०२५ रोजीच्या शपथपत्र/महाराष्ट्र शासन

हर्क्युलस हॉईस्ट लिमिटेड ीआयएनः एल४५४००एमएच१९६२पीएलसी ०१२३८<sup>,</sup> नोंदणीकृत कार्यालयः बजाजभवन २रा मजला २२६. जमनालाल बजाज मार्ग नरिमन पॉईंट. मंबई-४०००२१

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

वेबसाईट:https://herculeshoists.in/

सर्वसाधारण सभा एजीएमच्या सूचनेसाठी सदर पुरकपत्राचा हेत् हा एजीएममध्ये कामकाज करावयाच्या खालील अतिरिव

एजीएमच्या मूळ सूचनेत समाविष्ट सर्व इतर सदर पुरकपत्र हे मूळ एजीएमच्या सूचनेच अंतर्गत भाग मानण्यात यावे. पुरकपत्र

आहे.

#### शेखर बजाज हाकानी लीगल, वेंकटेश चेंबर्स, २०३, दुसरा

# **SBI** State Bank of India

खाते / कर्जदार / हमीदार यांचे नाव आणि पत्ता

कब्जा सूचना ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेस गगणी सूचना जारी करून कर्जदार यांना खालील नमूद रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेरोजीस घेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया यांस रक्कम आणि

सही/

श्री राहल के. हाकानी

वकील, मुंबई उच्च न्यायालय

फोर्ट, मुंबई ४००००१

मजला, घनश्याम तळवटकर मार्ग,

प्रभारित मिळकतीचे वर्णन २) मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम फ्लॅट क्र. ३०४. मोजमापित ४२.१३२ चौ. मी. चटई क्षेत्र. सौ. राधा मरजी वाविया आणि श्री. मरजी देवजी वाविया: - फ्लॅट क्र. १२. देवदर्शन अपार्टमेंट. प्लॉट क्र. २१, सेक्टर-११, नवीन पनवोल, जिल्हा - रायगड -४१०२०६ आणि **येथे सुद्धाः -** सी-१०१, साईदीप ३रा मजला, आर एन हाइट्स नावाची इमारत, प्लॉट क्र १३६, सेक्टर-५०, गाव – द्रोणागिरी, नवी मुंबई, तालुका सीएचए,, प्लॉट क्र. ७४/८५, नवीन पनवेल, सिडको गार्डनच्या जवळ. सेक्टर-१०. पनवेल. जि.-रायगड-४१०२०६ उरण, जिल्हा - रायगड - ४००७०२. **सौ. राधा मुरजी वाविया:-** बंगला क्र. ५६/५९, आरएससी - १३, मंगल मूर्ती हॉस्पिटलजवळ, गोराई २. बोरिवली पश्चिम, मुंबई - ४०००९१ श्री. मरजी देवजी वाविया:- रावेची रिअल इस्टेट शॉप क्र. ०१. राधा कष्णा. कॉम्प्लेक्स. नवीन पनवेल

> प्रणेश ठाकूर, मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया - एसएआरबी ठाणे शाखा

१) मागणी सुचनेची तारीख

. कपुर महाल इमारतीमधील १/२४ हिस्सा, ६५, मरी-ड्राईव्ह, मुंबई ४०००२०, सी.एस. नं. १७४१, गाव फोर्ट; २. फ्लॅट क्र. २०२, जिम्रा आर्केड, प्लॉट क्र. ५, सेक्टर १३, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९, जिल्हा ठाणे उपजिल्हा वाशी;

भोकरपाडा, तालुका पनवेल, जिल्हा रायगड ४१०२० १९५५ अंतर्गत स्थापन झालेली कॉपॉरेट संस्था, तिच्य

मरीन ड्राईव्ह, बॅकबे रिक्लेमेशन मुंबई ४०००२

(उपविधी क्र. ३५ अंतर्गत) सूचना

'एफ'' रोड, मुंबई-४०० ००२, आणि सोसायटीच्या इमारतीत फ्लॅट क्र. ८ धारक. यांचे २५.०७.२०२४ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअसी आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारमहार किंवा इतर हावेहार/आक्षेपहार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे

कालावधीत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या

च्या मध्ये सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

स्टेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा. ठाणे (११६९७):-१ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ए-११२, सर्कल, रोड क्र. २२, वागळे इंडस्टियल इस्टेट ठाणे (प). ४००६०४. **ईमेल आयडी :** sbi.11697@sbi.co.in

गहाण/

अधिकृत संकेतस्थळावर तपासा

त्यावरील पुढील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

> १) २५.०३.२०२५ . २) रु. ६३,५२,९६९ (रुपये त्रेसष्ट लाख बावन हजार नऊशे एकोणसत्तर मात्र) २५.०३.२०२५ रोजीस आणि त्यावरील पढील व्याज आणि आनुषांगिक खर्च, परिव्यय इ.